



# JAINEX AAMCOL LIMITED

405 & 406, Sharda Chambers, 15, Sir Vitthaladas Thackersey Marg,  
New Marine Lines, Mumbai - 400 020  
Tel: 022- 22002252 Fax: 022- 22002254  
CIN : L74999MH1947PLC005695

Date: 07<sup>th</sup> September, 2019

**To,**

Bombay Stock Exchange Limited,

Listing Department,

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,

Mumbai – 400 001

**Scrip Code: 505212**

**Sub: Submission of copies of Newspaper Advertisement for 71<sup>st</sup> Annual General Meeting, Book Closure, Record (Cut-off) date and e-voting pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.**

Dear Sir / Madam,

We enclose herewith copies of the newspaper advertisements with regard to Notice of 71<sup>st</sup> Annual General Meeting, Book Closure, Record (cut-off) date and e-voting information published in English language newspaper namely "Active Times" dated 07<sup>th</sup> September, 2019 and Vernacular language i.e., Marathi language newspaper namely "Mumbai Lakshdeep" dated 07<sup>th</sup> September, 2019.

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully,

**For JAINEX AAMCOL LIMITED**



**RAHUL DUGAR  
DIRECTOR  
DIN: 00013704**

Documents Enclosed: As above

**जाहीर सूचना**

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्रामकर्ता श्री. रविंद्रनाथ सिताराम गव्हेर यांना कोअर हाऊस क्र.डी-५, क्षेत्रफळ ४० चौ.मी. विल्डअप क्षेत्र, गोरई(१) श्री साई को-अपार्टिव्हेंट्स हॉसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ५२, आरएससी-१८, गोरई(१), बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ या जागेबाबत म्हाडाने वाटपत्र वितरीत केले होते ते मात्र अशोभनीय श्री. विजय कुण्ठा कोलकर यांच्याकडून हरवले आहे आणि त्यांनी बोरिवली पोलीस ठाणे, मुंबई-४०००९२ येथे तक्रार क्र.३७७१/२०१९ दि. ०५.०९.२०१९ अंतर्गत नोंद केली आहे. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त वाटपत्र आणि/किंवा जागेबाबत कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात कागदपत्री पुरव्यासह श्री. अजय विनोद भोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआर असोसिएट्स, ८५/डी-५, गोरई(१) विश्राम कोहोसी लि., आरएससी-१, गोरई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याम व स्थगित केले आहेत.

सही/- अजय विनोद भोरे वकील  
ठिकाण : मुंबई  
दिनांक: ०५.०९.२०१९ मुंबई उच्च न्यायालय

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that our clients have agreed to negotiate with Mr. James Nicholas D'Souza and Mrs. Sandra James D'Souza (said owners) their right, title, interest in respect of their Flat No. 102, 1st Floor, Antean Marian Apartment, 80 Vakola, Near Anthony Church Road, Santacruz East, Mumbai 400055 measuring area of 465 Sq. Feet's Carpet area, and more particularly described in the Schedule hereunder written. The said owners have represented to our clients that the said property originally belong to Mr. Cornel Francis Sequena and same was Purchased as per Agreement for Sale dated 5th January, 2009. Mr.Cornel Francis Sequena purchased the said property by an Agreement dated 15th March, 1990 executed by and between Mis Qubaa Enterprises (Developers). All persons having any right, title, claim or interest in respect of the above mentioned premises by way of sale, exchange, lease, license, tenancy, mortgage, inheritance, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession, agreement, contract, right of residence, or otherwise of whatsoever nature or on the basis of the lost documents or otherwise however is hereby required to notify the same known in writing, along with supporting documentary evidence to the undersigned at their office at M/s Hinduja & Associates, Office No.307, Mahinder Companies Premises Society Ltd, Plot No. 19, W.T. Patil Marg, Opp. Dukas Company, Near R.K. Studio, Chembur, Mumbai 400071 within 15 days from the date hereof failing which our client will conclude the transaction and the claim and/or objection, if any, shall be considered as waived and/or abandoned. **THE SCHEDULE ABOVE REFERRED TO** All that piece or parcel of Flat No. 102, at 1st Floor, measuring 465 Sq. Feet's Carpet area herein after referred to as the 'said Flat' in the building known as Antean Marian Apartment, 80 Vakola, Near Anthony Church Road, Santacruz East, Mumbai 400055. Dated this 06th day of September, 2019 For Hinduja & Associates Sd/- Ajeet Singh Hinduja (B.Com L.L.B.) 9821480244 & 25205399.

**SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED**  
Reg Off.: 11 Shah Industrial Estate, Opp Anna Temple, New Link Road, Andheri West, Mumbai 400053.  
Email : sclindia@yahoo.co.in  
Web : www.shah-construction.in  
(IN : L45202MH19APPLC007048  
**NOTICE**

Notice is hereby given that Annual General Meeting of the Company will be held on Monday, 30th September, 2019 at Sabroso, The Premium Banquet, 601-603 A, Kotia Nirman, New Link Road, Andheri (West) Mumbai 400053.

The notice setting out Ordinary businesses to be transacted at the meeting together with the Balance Sheet as at 31st March, 2019, Statement of Profit and Loss and the Cash Flow Statement for the year ended on that date and the Report of the Auditors and Directors thereon have been mailed to all the members.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 23rd September, 2019 to 30th September, 2019 (both days inclusive) for the purpose of holding Annual General Meeting.

Physical dispatch of the Notice of AGM, Proxy Form, Poll Paper and Report and Accounts for the year ended 31st March, 2019 was completed by 04th September, 2019 and is available on the Company's website viz. www.shah-construction.in

**FOR SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED**

DINESH KESHARDEO PODDAR  
DIRECTOR (DIN : 00158597)  
Place : Mumbai  
Dated : 06/09/2019

**युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेड**  
(सीआयएन: एल२५२०एमएच१९८४पीएलसी०३३५९५)  
नोंदीणीकृत कार्यालय: सी२११, २रा मजला, शाम कमल अपार्लवा, माकंट रोड, बिग बाजार समोर, विलेपार्ल (पु.), मुंबई, महाराष्ट्र-४०००५७, भारत.

**वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि रिपोर्ट ई-वोटिंग तारखेची सूचना**

- येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २० सप्टेंबर, २०१९ रोजी स.११.०० कंपनीच्या नोंदीणीकृत कार्यालय-सी२११, २रा मजला, शाम कमल अपार्लवा, माकंट रोड, बिग बाजार समोर, विलेपार्ल (पु.), मुंबई, महाराष्ट्र-४०००५७, भारत येथे होणार आहे.
- सदस्यास येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या २०१३ च्या कलम ११ नुसार कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ सहवाचिता नियम ४२ नुसार सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन २०१५ च्या नियम १० नुसार कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९ ते शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्यात येईल.
- कंपनीचे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसह सन २०१८-१९ काली वार्षिक अहवाल, उपस्थिती पावती/प्रांसीसी मनुषा व रिपोर्ट ई-वोटिंग तपशिल सर्व सदस्यांना दिनांक ०६ सप्टेंबर, २०१९ रोजी कुरियर/कंपनीसह नोंद ई-मेलवर पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
- ज्या सदस्यांना उपरोक्त दस्तावेज मिळाले नाहीत त्यांनी कंपनीकडे लेखी विनंती info@unionqualityplastics.com कर पाठवून सदस्यांकरिता उपलब्ध आहेत किंवा कंपनीच्या नोंदीणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावे.
- कंपनीच्या २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २०, सुधारितप्रमाणे (यापुढे सूचनेच्या सदर विभागाचे उद्देशाकरिता नियम म्हणून उल्लेख) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकार्युमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ४४ आणि कंपनीचे सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाणानुसार वार्षिक सर्वसाधारण सभेत मत देण्यास किंवा सीडीएसएलद्वारे दिलेल्या रिपोर्ट ई-वोटिंग सुविधा माध्यमातून एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्श करण्याकरिता विस्तृत स्वरूपाने (रिपोर्ट ई-वोटिंग) सुविधेची तत्पूर्व कंपनीने केली आहे. नोंद तारखेला सदस्य मनागण्या व्यक्तींनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.
- रिपोर्ट ई-वोटिंग कालावधी बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९ रोजी स.१०.०० वा. प्रारंभ होईल आणि शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.०० वा. समाप्त होईल. तदन्तर रिपोर्ट ई-वोटिंग सुविधा मनागण्य असणार नाही आणि वरील कालावधी समाप्तीनंतर रिपोर्ट ई-वोटिंग पद्धत बंद केले जाईल.
- शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९ रोजी कार्यालयीन वेळ समाप्त होण्यापूर्वी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिपोर्ट ई-वोटिंग सुविधा किंवा एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल आणि आगामी एजीएममध्ये कंपनीचे भागधारकांद्वारे मान्य झाल्यास लाभार्थी स्विकृतीच्या उद्देशाकरिता अधिकार असेल.
- जर कोणी व्यक्ती एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद दिनांक शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९ रोजी कार्यालयी वेळ समाप्त होताना भागधारणा वितरीत असल्यास त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून बुजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावे. बुजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्याकरिता लवकरच प्रक्रिया एजीएम सूचनेत दिली आहे. जर सदस्य ई-वोटिंगकरिता यापुर्वीच नोंद असेल तर त्यांनी रिपोर्ट ई-वोटिंगने मत देण्यासाठी विद्यमान बुजरआयडी व पासवर्ड वापरावे.
- जे सदस्य रिपोर्ट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांना नोंद स्वरूपाने एजीएममध्ये मत देता येईल.
- जे सदस्य रिपोर्ट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.
- रिपोर्ट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास info@unionqualityplastics.com वर ई-मेल करावा.

मंडळाच्या आदेशानुसार युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेडद्वारा/सही/- जे के राजेश सिंग व्यवस्थापकीय संचालक

**प्रिसीयस ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड**  
नोंदीणीकृत कार्यालय: तळ आणी तिसरा मजला, प्रीम इन्फिनिटी, पराजो 'बी' योजना, सुभाष रोड, विले पार्ल (पूर्व), मुंबई-४०००५७. दूरध्वनी:९१-२२-४२६०२४००, फॅक्स:९१-२२-४२९३३३३ वेबसाइट:www.ptil.co.in ई-मेल:tel@ptil.co.in सीआयएन:एल५११०एमएच१९८३पीएलसी०२११७६

**वार्षिक सर्वसाधारण सभा, रिपोर्ट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना**

अशी सूचना याद्वारे दिली आहे की प्रिसीयस ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे सभासदांसाठी ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुल्वार्, २६ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी २ वाजता कंपनीच्या नोंदीणीकृत कार्यालयात तिसरा मजला, प्रीम इन्फिनिटी, पराजो योजना, सुभाष रोड, विले पार्ल (पूर्व), मुंबई-४०००५७ येथे होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वार्षिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालाबाबत कंपनीची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची सूचना ३० सप्टेंबर, २०१९ रोजी सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविली गेली, ज्याचे ईमेल आयडी डिपॉझिटरी सहभागीदार/सदस्यांच्या रिजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजंट म्हणजेच विमोशेअर सर्व्हिसेस प्राय्व्हेट लिमिटेड, वास्तविक स्वरूपाने वार्षिक अहवाल त्या सदस्यांना पाठविला होता ज्यांचे ईमेल पत्ते ३ सप्टेंबर, २०१९ रोजी डिपॉझिटरी सहभागीदार (कंपनी)/कंपनीच्या रिजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजंटकडे नोंदीणीकृत मोडद्वारे त्यांच्या नोंदीणीकृत पत्त्यावर नोंद नाहीत.

कृपया लक्षात ठेवा की कंपनीच्या वेबसाइटवर वार्षिक नोंदीसह वार्षिक एजीएम आयोजित करण्याची सूचना आहे. उदा. कंपनीच्या वेबसाइटवर www.ptil.co.in (इन्व्हेस्टमेंट्स तशील टॅब अंतर्गत) एजीएममध्ये व्यवसायातील व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे कंपनीच्या नोंदीणीकृत कार्यालयात एजीएमच्या तारखेपेक्षा शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, स.११.०० आधी दु.०१.०० दरम्यान, सर्व तपसासाठी उपलब्ध आहेत.

**बुक क्लोजर:**  
सेबी (नियम नियम व प्रकटीकरण आवश्यकता) विनियम २०१५ च्या विनियम ४२ आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० व कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११ नुसार कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशासाठी शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९ ते बुधवार २५ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समावेश) पासून सदस्य आणि शेअर हस्तांतरण पुस्तके बंद राहतील.

**दूरस्थ ई-मतदान**  
(ठाव प्रस्तावित ठराव वर मतदान एजीएम इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे)

सेबी (नियम व अटी आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, नियम ४४ च्या सुधारितप्रमाणे कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचलेले कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या उपयोजनांच्या अनुषंगाने असे सूचित केले आहे की, २०१५ आणि संचालकत्व मानके (एएसए)-२, वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) व्यवहार करणाऱ्या व्यवसायासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे वैकल्पिक स्थळ (दूरस्थ ई-मतदान) व्यतिरिक्त इतर ठिकाणी हस्तांतरित केले जाऊ शकते. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केलेल्या सेवा आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानासाठी प्रक्रिया व रीतीने संबंधित सर्वसाधारण सभेच्या दिनांक ३ सप्टेंबर, २०१९ च्या एजीएम नोटिसचे नोंद सदस्यांना नमुद करण्याची विनंती करण्यात आली आहे.

रिपोर्ट ई-मतदान सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ रोजी स.१०.०० वाजता सुरू होईल आणि बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.०० वाजता समाप्त होईल. ई-मतदानासंदर्भातील तारीख आणि वेळेबाबत प्रदानाची दिली जाणार नाही.

कॉ-ऑफ तारखेनुसार १८ सप्टेंबर, २०१९ रोजी ज्या सदस्यांची नावे सदस्यांची/फायदेशीर मालकांमध्ये हस्तांतरित आहेत, अशा कोणत्याही व्यक्तीला केवळ रिपोर्टच्या सुविधेच्या उपायोग करून सर्व प्रस्तावनांवर मत द्यावे लागतील. वास्तविक मतपत्रिकेद्वारे एजीएमवर ई-मतदान किंवा मतदान नोंदीसी आणि वार्षिक अहवाल पाठविण्यानंतर आणि त्यांचे नाव सदस्यांची नोंदीणी/कॉ-ऑफ तारखेनुसार लाभधारकांची यादी येथे दिलेणार्थ कंपनीचे सदस्य झाले आहेत अशा व्यक्तींनी सूचना दिलेल्या सूचनांचे पालन करावे. एजीएम कंपनीच्या www.ptil.co.in वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि इलेक्ट्रॉनिक मत देण्यासाठी लागून आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी एनएसडीएलशी संपर्क साधू शकतात. हे संकेतस्थळ www.nsdsl.co.in वर देखील उपलब्ध असेल.

सदस्यांनी लक्षात घ्यावे की रिपोर्ट ई-मतदानाचे मॉडेल एनएसडीएलद्वारे २५ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.०० वाजेन बंद केले जाईल आणि एकदा सदस्याने ठराव टाकल्यावर मतदान केले की सदस्याला नंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. मतपत्रिकाद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएमच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. ज्या सदस्यांना रिपोर्ट ई-मतदानाद्वारे मतदान केले आहे ते सभासभेत उपस्थित राहू शकतात परंतु त्यांचे मत पुन्हा मत देण्यास पात्र होणार नाही.

दूरस्थ ई-मतदानशी संबंधित काही शंका/तक्रारीच्या बाबतीत, हेल्पसेक्शन अंतर्गत info.evoting.nsdsl.com वर किंवा टोल फ्री क्र.:१८००-२२२-९१० वर उपलब्ध असलेल्या लाभधारकांसाठी फ्रिकेन्टली आसकडे केअर्स (एफएसक्यू) आणि ई-व्हॉटिंग उपयोजनांक मॅन्युअलचा संदर्भ घ्या किंवा evoting@nsdsl.co.in वर विनंती पाठवू शकता.

प्रिसीयस ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड  
सही/- अश्विन एन. शेठ  
ठिकाण : मुंबई अश्विन एन. शेठ  
दिनांक : ५ सप्टेंबर, २०१९

**POLSON LIMITED**  
(CIN: L15203PN1938PLC002879)  
Regd. Office: Ambaghat-Taluka, Shahuwadi, Kolhapur, Maharashtra - 415 101. Website: www.polsonltd.com; E-Mail: compliance@polsonltd.com; Tel.: +91 22 2262 6439; Fax: +91 22 2262 6437

**NOTICE OF 78th ANNUAL GENERAL MEETING (AGM) E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE INTIMATION**

Notice is hereby given that the 78th Annual General Meeting (AGM) of the shareholders of the Company will be held on Friday, 27th September, 2019 at 10.00 a.m. at Chitra Kuti at Ambaghat, Vishalgad, Taluka - Shahuwadi, Dist - Kolhapur, Kolhapur - 415 101, for the purpose of transacting the business mentioned in the 78th Annual Report of the Company along with the Notice of AGM is also available on Company's website www.polsonltd.com

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members the facility to cast their vote(s) by electronic means on all the Resolution set forth in the Notice. Dispatch of the said notice was completed on September 03, 2019.

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") to provide e-Voting Facility. E-Voting period will commence from September 24, 2019 (10.00 a.m.) and will end on September 26, 2019 (5.00 p.m.). The e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter not voting shall be allowed beyond 5.00 p.m. on September 26, 2019. Once the vote on a resolution is cast by the shareholders, the shareholders shall not be allowed to share it subsequently. Company has also appointed M/s. Mihen Halani & Associates, Practicing Company Secretaries, as Scrutinizer for conducting voting process in a fair and transparent manner.

For electronic voting instructions, Members may go through the instructions in the Notice of 78th AGM and in case any queries/grievances concerned with electronic voting, Members may refer the Instruction Kit and E-Voting user Manual for shareholders available at www.evotingindia.com or at designated email IDs: helpdesk.evoting@cdslindia.com.

Further pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) rules, 2014 the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Friday, 20th day of September 2019 to Thursday, 26th day of September 2019 (Both days inclusive) for the purpose of 78th Annual General Meeting.

In case members have any queries regarding e-voting, members may refer to FAQ (Frequently Asked Questions at https://www.evotingindia.com) or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

By Order of the Board of Directors Sd/- Amol Kapadia Managing Director

Place : Mumbai  
Date : 06.09.2019

**जैनेक्स एम्कोल लिमिटेड**  
CIN: L74999MH1947PLC005695,  
नोंदीणीकृत कार्यालय: ४०५ व ४०६, शारदा चॅम्बर्स, १५, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, न्यू मीन लाइन्स, मुंबई-४०००२०. दूर:९१-२२-२२००२२२२, फॅक्स:९१-२२-२२००२२५४, ईमेल:accounts@jainexgroup.com वेबसाइट:www.jainexamcol.com

**७१व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, रिपोर्ट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना**

याद्वारे नोंदीस देण्यात आली आहे की जैनेक्स एम्कोल लिमिटेडच्या ज्या सदस्यांची ७१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता कंपनीच्या नोंदीणीकृत कार्यालय-४०५ व ४०६, शारदा चॅम्बर्स, १५, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, न्यू मीन लाइन्स, मुंबई-४०००२०, महाराष्ट्र, भारत येथे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्श विमर्श करण्याकरिता होणार आहे. ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या वर्षाच्या एजीएमच्या नोंदिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती, वार्षिक अहवाल, प्रांसीसी फॉर्म आणि उपस्थिती पावती इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाची विस्तृत प्रक्रिया आणि पद्धती ज्याचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारी यांच्याकडे नोंदीणीकृत आहे त्या सर्व सदस्यांना पाठविल्या गेल्या आहेत आणि इतर सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदीणीकृत पत्त्यावर विहित पद्धतीने पाठविण्यात आले आहे. एजीएमची नोंदीसी ई-मेलद्वारे पाठविणे ३१ ऑगस्ट, २०१९ रोजी पूर्ण झाले आहे आणि कुरियरद्वारे ०४ सप्टेंबर, २०१९ रोजी पूर्ण झाले आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सिस्युटीडीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकार्युमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण-२ (एसएस-२) नुसार सूचित करण्यात येत आहे की, एजीएम येथे प्रस्तावित केलेल्या ठरावावर कंपनी आपल्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाची सुविधा देत आहे. एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणातून (रिपोर्ट ई-मतदान) मत देता येईल. कंपनीने नॅशनल सिस्युटीडीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), कॉर्पोरेट सहकार मंत्रालय (एमसीए) अधिकृत ई-वोटिंग सेवा प्रदान करण्यासाठी अधिकृत केली आहे.

- कंपनी १४ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या ७१व्या एजीएमच्या सूचनेनुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानासाठी आपल्या सदस्यांना रिपोर्ट ई-मतदान सुविधा प्रदान करित आहे;
- रिपोर्ट ई-मतदान शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता भाग्ये सुरू होईल आणि रविवार, २९ सप्टेंबर, २०१९ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता भाग्ये समाप्त होईल;
- इलेक्ट्रॉनिक मागणी किंवा एजीएमवर मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी त्याचे कट ऑफ तारीख सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ आहे;
- इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे ई-मतदानास रविवार, २९ सप्टेंबर, २०१९ रोजी संध्याकाळी ०५:०० वा. भाग्ये नंतर मान्य नसणार.

एजीएमच्या नोंदिस पाठवल्यानंतर आणि २३ सप्टेंबर, २०१९ रोजी भागधारणा घेतल्यानंतर कंपनीचे ३० सप्टेंबर आणि व कंपनीचे सदस्य झालेली कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co.in व evoting@linkintime.co.in वर ई-मेल पाठवून बुजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकते. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने ई-मतदानासाठी एनएसडीएलकडे यापुर्वीच नोंदीणी केली असेल तर विद्यमान बुजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो;

सदस्याने हे लक्षात घ्यावे: (अ) रिपोर्ट ई-मतदान पद्धत एनएसडीएलकडून रविवार, २९ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.०० नंतर बंद केले जाईल आणि एखाद्या सदस्याने ठरावावर मत दिल्यास सदस्याला त्यानंतर ते बदलू दिले जाणार नाही; (ब) बॅलेट पेपरद्वारे मतदानाची सुविधा एजीएमवर उपलब्ध करून देण्यात येईल; (सी) एजीएमच्या अगोदर ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिपोर्ट इव्हॉल्यूटिव्ह मतेदान केले असेल ते देखील एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदानाचा हक्क मिळणार नाही; आणि (ड) ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या रिजिस्ट्रारमध्ये किंवा नोंद तारखेस ठेवीदारांनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रिजिस्ट्रारमध्ये नोंदवले गेले असेल त्यांनाच रिपोर्ट ई-मतदानाच्या सुविधेचा लाभ घेता येईल तसेच बॅलेट पेपरद्वारे एजीएममध्ये मतदान करता येईल.

कोणतीही शंका/तक्रारी असल्यास, सदस्यांसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएसक्यू) आणि https://www.evoting.nsdsl.com वर उपलब्ध सदस्यांसाठी ई-मतदान बुजर मॅन्युअल पहाू शकतात.

रिपोर्ट ई-वोटिंगशी संबंधित कोणतीही तक्रार, २०१९ अजय मोदी, वित्तीय व्यवस्थापक, कंपनीच्या नोंदीणीकृत कार्यालयात किंवा accounts@jainexgroup.com वर पाठविलेल्या ईमेलद्वारे पाठविली जाऊ शकते.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकार्युमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ४२ नुसार सदस्यांची नोंदीणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके कंपनीच्या एजीएमच्या उद्देशासाठी मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत बंद राहिली.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार जैनेक्स एम्कोल लिमिटेडद्वारा/सही/- भगत सिंग दुार ठिकाण : मुंबई संचालक मंडळाच्या आदेशानुसार  
तारीख : ६ सप्टेंबर, २०१९

**MAHATRANSCO**  
Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd.  
**TENDER NOTICE**  
MSETCL invites online bids (SRM-Tender) from registered contractors agencies on Mahatransco E-Tendering website <http://srmetender.mahatransco.in> for following works,

Sr. No.	RFX No.	Description of Work	Due date & Time (Hrs.) for submission & Opening of Tender
1	Extension of 7000013607	Tender for Sf6 Gas purity testing (Dew point measurement etc) of Circuit breaker at 400 KV RS Kalwa and 220KV RS Kalwa under 400KV O&M Dn Kalwa.	<b>Download and submission of tender Documents Date</b> : Dt. 07.09.2019, 11:00 Hrs. to Dt. 14.09.2019 up to 23:59 Hrs. <b>Techno-commercial Opening</b> :- Dt. 15.09.2019 at 11:00 Hrs. (Onwards if possible) <b>Price Bid Opening</b> :- Dt. 16.09.2019 at 11:00 Hrs. (Onwards if possible)
<b>Tender Fee</b>			<b>Rs 500 + GST 5%</b>
<b>Estimated Cost</b>			<b>12,37,088/-</b>

**Contact Person** : Executive Engineer / Dy. Executive Engineer (O) Tel No. 022-27601893 & Mob No. 9920117819/9769213914.

1. Relevant portions of the Tender which the tenderers have to fill online would be available on aforesaid website. 2. Tender documents can be downloaded by online from aforesaid website. 3. Eligible contractor agencies should submit their bid well in advance instead of waiting till last date. MSETCL will not be responsible for non-submission of Bid due to any website related problems.

**EXECUTIVE ENGINEER, 400KV R S O&M DN KALWA**

**होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड**  
सीआयएन: यु६५१०एमएच२०१०पीटीसी२४०७०३, वेबसाइट: homefirstindia.com दूर.क्र.:१८००३०००४२५ ई-मेल: loanfirsthomefirstindia.com

**होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड**  
(सिस्युटीडी इंटररेट (एनफोर्समेंट) रूळ, २००२ चे नियम ८(१))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकरिता हे सिस्युटीडीइंग्रेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनांसियल अँडरेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिस्युटीडी इंटररेट अँड, २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिस्युटीडी इंटररेट (एनफोर्समेंट) रूळ, २००२ च्या नियम ८ व ९ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत त्यांनी दिनांक ०५.०४.२०१९ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार सदीप शानवेशे ग्रेलार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत ०५.०४.२०१९ रोजी देय रक्कम रु.१२,७४,८

NEWS BOX

Haryana's "Most-Wanted" Criminal Escapes From Lock-Up In Daring Jailbreak

ALWAR: One of the most-wanted criminals in Haryana managed to escape from a police lock-up in Rajasthan this morning, in a scene straight out of a Bollywood thriller. Six men barged into a police station in Alwar, 166 km from Delhi, early this morning and fired several rounds of gunshots at the station building. The gang escaped with a man called Vikram Gujjar who was in the lock-up. There was a bounty of Rs. 1 lakh on Vikram Gujjar, also called Papla. He is wanted in seven criminal cases in neighbouring Haryana's Mahendragarh. Top police officers are at the police station after what is seen as one of the most daring jailbreaks in the state. Barricades have been set up on all roads leading out of Alwar to catch the gang.

Six men barged into a police station in Alwar, 166 km from Delhi, early this morning and fired several rounds of gunshots at the station building.

"This criminal carried a reward of Rs. 1 lakh and I am told that he escaped in a similar fashion from a court in Haryana's Mahendragarh area. Our police is on the lookout for them and we are in touch with the Haryana DGP," Rajasthan Chief Minister Ashok Gehlot said.

Chandigarh comes together to root for persons with disabilities

Chandigarh. AS A show of strength, grit, and determination of those suffering from spinal cord injuries, a wheelchair rally was flagged off from Sector 17 plaza on Thursday. The rally was organised by Chandigarh Spinal Rehab to mark World Spinal Cord Injury Day and flagged off by Vivek Atray, former IAS and motivational speaker. It culminated at the Chandigarh Spinal Rehab in Sector 28-A, Madhya Marg, a rehabilitation center for acute disabilities like spinal cord and brain injuries. The idea behind observing the day was to spread awareness about spinal cord injuries and how to live life after that.

"There are people who defeat ill-luck with fortitude even though life has utterly battered them. I really admire the magnificent spirit of these true heroes where the mind is without fear. The average human being is bound to go through ups and downs with alarming regularity. Even the topmost achievers of the world have to go through them. Then why wallow in self-pity? Why to carry the question 'why me?' with us at all times?" said Vivek Atray, while speaking on the event. Founder of a city-based NGO ArriveSAFE, Harman Singh Sidhu led the rally. He said rather than imposing heavy challans focus should be more on preventing road crashes to save human lives. Road accidents cause approximately 70 percent cases of spinal cord injuries. The participants held placards carrying messages on road safety and in support of those with spinal cord injuries. More than 50 wheelchair users along with other city residents were a part of the event. Just as Chandigarh Spinal Rehab is working diligently towards empowering lives of persons with spinal cord injury and brain injury, we appeal to the residents of Chandigarh to make ramps outside their homes and in public spaces so that we can create an inclusive and accessible Chandigarh for persons on wheelchairs.

Punjab reverts to old system of distributing school uniforms through SMCs

Ludhiana. After the 'centralised tendering system' to provide free uniforms to Classes I to VIII in government schools for the 2018-19 session proved to be a failure, the Punjab government is back to the old system of distributing uniforms through the School Management Committee (SMCs) for 2019-20. Orders in this regard were issued by the state project director, Samagra Shiksha Abhiyaan Authority (Punjab), Wednesday, saying that funds for uniforms will be credited to SMCs and they have to get uniforms for students like before.

For 2019-20, a budget of Rs 76.95 crore (Rs 600 per child) has been sanctioned to provide free uniforms to 12.82 lakh students from Classes I to VIII in government schools. According to the Samagra Shiksha Abhiyaan, all girls studying in these classes and SC/ST/BPL category boys are provided free uniforms. For the first time in 2018-19, the Punjab government had ordered for a 'centralised tendering process' and uniforms were supplied by a vendor picked through tendering. What followed was a disaster. Children received uniforms in March 2019, when the session was almost over. They spent entire winters without woollens and even when the uniforms arrived, complaints of poor cloth quality, improper size, bad fittings etc. had come flooding in. It was an ordeal for teachers, and the vendor was ordered to replace them. The centralised tendering orders had come in January this year, almost near the end of session. Before that there was another experiment. In August 2018, orders were issued that a grant of Rs 600 per child will be credited directly to students under the Direct Benefit Transfer (DBT) and for that teachers were ordered to get 'zero balance accounts' of students opened in banks.

SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

Reg Off.: 11 Shah Industrial Estate, Opp Anna Temple, New Link Road, Andheri West, Mumbai 400053. Email: scindia@yahoo.co.in Web: www.shah-construction.in CIN: L45202MH1949PLC007048

NOTICE

Notice is hereby given that Annual General Meeting of the Company will be held on Monday, 30th September, 2019 at Sabroso, The Premium Banquet, 601-603 A, Kotia Nirman, New Link Road, Andheri (West) Mumbai 400053.

The notice setting out Ordinary businesses to be transacted at the meeting together with the Balance Sheet as at 31st March, 2019, Statement of Profit and Loss and the Cash Flow Statement for the year ended on that date and the Report of the Auditors and Directors thereon have been mailed to all the members.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 23rd September, 2019 to 30th September, 2019 (both days inclusive) for the purpose of holding Annual General Meeting.

Physical dispatch of the Notice of AGM, Proxy Form, Poll Paper and Report and Accounts for the year ended 31st March, 2019 was completed by 04th September, 2019 and is available on the Company's website viz. www.shah-construction.in

FOR SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

DINESH KESHARDEO PODDAR DIRECTOR (DIN : 00158597) Place : Mumbai Date : 06/09/2019

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. ANSAR ALI AHSAN ALI SHAIKH is the lawful owner of residential room at Room no 35, plot no 22, Gate no 5, OCC, Malwani, Malad West Mumbai 400085 and he has lost two mother deeds. 1. Affidavit dated 27/01/1995 from Rehana Hussain Qadri to Abdul Rahim Basu Baig and 2. Agreement of sale dated 03/08/2015 from Abdul Rahim Basu Baig to Sajida Begum Kasim Jaffery, while traveling in rickshaw at Malwani, if anyone found the same then they are requested to inform within fifteen days from the date of publication at the above mentioned address. Sd/- Mr. ANSAR ALI AHSAN ALI SHAIKH

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that the undersigned Mr. Tanveer Zahid Qureshi S/o Zahid Qureshi, is the owner of Flat No. B/1203, on the 12th Floor, Building No. 4, in the Society known as Raviraj Palm Co-operative Housing Society Ltd., situated at Near Poonam Garden, Opp. S.K. Stone, Mira-Bhayander Road, Mira Road (E), Dist. Thane - 401 107. The Original Share Certificate having 5 shares bearing distinctive Nos. 861 to 870 (Both inclusive), issued by the said Society, in respect of Flat No. B/1203, has been lost/misplaced and not traceable. I have lodged a document missing complaint with Mira Road Police Station on 02.09.2019 vide Report No. 8408.

Any person or persons having any adverse claim, right, title or interest in the said Share Certificate pertaining to the said Flat is requested to make the same known in writing along with the supporting documents, to the undersigned at the above address, within 15 days from the date of publication hereof, failing which all such claims and/or objections, if any, will be considered as waived and abandoned.

Sd/- Mr. Tanveer Zahid Qureshi Place : Mira Road Date : 07.09.2019

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that the Mhada had issued allotment letter to the original allottee Mr. RAVINDRANATH SITARAM GADRE in respect of Core House No. D-5, admeasuring 40 sq.mts, built-up area, at Gorai (1) SHRI SAI Co-operative Housing Society Ltd., Plot No.52, RSC-18, Gorai-1, Borivali (West), Mumbai-400 091 has been lost/misplaced by my client Mr. VIJAY KRISHNA KOLKAR for which a lost complaint is lodged at Borivali Police Station, Mumbai bearing N.C.No.3797/19 dated 05.09.2019.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid allotment letter and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise whatsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Adv. ANJU VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, situated at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 15 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably. Sd/- Place: Mumbai ANJU VINOD MORE Advocate, Bombay High Court Date: 07.09.2019

PREMIER CAPITAL SERVICES LIMITED

Regd. Off.: 4, Bhima Vaitarna Complex, Sir Pochikhanwala Road, Worli, Mumbai - 400030 (MH). Tel: 0731-2499914 / 21 | Fax: 0731-4241999 E-mail: premiercapservices@gmail.com | Website: http://premiercapservices.in/ CIN: L65920MH1983PLC030629

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting of the members of Premier Capital Services Limited (CIN: L65920MH1983PLC030629) will be held on Monday, the 30th Day of September, 2019 at 10.00 a.m. at Unit No. 4089, 4th Floor, Bhandup Industrial Estate, Pannalal Silk Mills Compound, L.B.S. Marg, Bhandup (W) Mumbai, Maharashtra, 400078.

On September 6, 2019, the Annual Report of the Company including the Notice convening the AGM of the Company was sent through physical mode to all other Members at their registered address through the permitted mode and will be sent to all the Members through electronic mode on September 7, 2019, whose email IDs are registered with Depository Participant(s)/Company's Registrar and Share Transfer Agents, M/s Purva Sharegistry (India) Private Limited.

Remote E-voting (voting on resolutions proposed at the AGM through electronic mode): Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is pleased to provide remote e-voting facility to its Members enabling them to cast their vote electronically for all the resolutions as set in the AGM Notice dated September 3, 2019. The Company has availed the remote e-voting services as provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). Mr. Bipin Zavar, Chartered Accountants, Mumbai (MH), has been appointed as Scrutinizer for conducting the e-voting process in fair and transparent manner. The voting period begins on Friday, September 27, 2019 at 10.00 a.m. and ends on Sunday, September 30, 2019 at 5.00 p.m. During this period, Members of the Company whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. Tuesday, September 24, 2019, may cast their vote electronically. Once the vote on resolution(s) is cast by Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Any person, who become Member of the Company subsequent to the sending of email/dispatch of Annual Report and their names appear in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date can attend the AGM in person or through proxy and send a requisition quoting Folio No./DP-ID-Client ID for obtaining copy of the Notice and Annual Report, to the Registered Office of the Company or RTA, M/s Purva Sharegistry (India) Private Limited. The Members are requested to follow the instructions given in Note No.14 at Page 7 to 9 of the Notice of AGM to get the login ID & password for remote e-voting.

Members who cast their votes electronically shall not be allowed to vote again at the AGM. However, in case a Member, who has cast his vote electronically, can attend the AGM. The Notice of AGM is available on the website of the Company viz., http://premiercapservices.in/ and also on website of CDSL. In case of queries/grievances with regard to e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting manual available at www.evotingindia.com or write an email/letter to Mr. Wenceslaus Futardo, Deputy Manager of CDSL on helpdesk helpdesk.evoting@cdsindia.com or contact at helpdesk: 1800-200-55-33.

For Premier Capital Services Limited Sd/- Pranjali Dubey Company Secretary (M.No. A52179)

Alna Trading and Exports Limited CIN:L51900MH1981PLC025145 Regd. Office : Allana House, 4, J.A. Allana Road, Colaba, Mumbai-400 001. www.alna.co.in

NOTICE

NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting of the Company will be held at the Registered Office of the Company at Allana House, 4, J.A. Allana Marg, Colaba, Mumbai - 400 001, on Monday 30th September, 2019 at 3.00 p.m. to transact the business as mentioned in the NOTICE dated 30th May, 2019.

NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday 23rd September, 2019 to Monday, 30th September, 2019 (both days inclusive) for the purpose of the forthcoming Annual General Meeting.

By Order of the Board of Directors, For ALNA TRADING AND EXPORTS LIMITED Sd/- Anwar Husain Chaurhan Date: 05th September, 2019 (Director) Place : Mumbai DIN:00322114



Home First Finance Company India Limited CIN:U65990MH2010PTC240703 Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

POSSESSION NOTICE

[Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002] Whereas, the undersigned being the authorized officer of the Home First Finance Company India Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 05/04/2019 calling upon the Borrowers Sandeep Dnyandeo Shelar to repay the amount mentioned in the notice being Rs. 12,74,892/- (Rupees Twelve Lacs Seventy-Four Thousand Eight Hundred and Ninety-Two Only) as on 05/04/2019 within 60 days from the date of the said notice with future interest and incidental charges thereon.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / Guarantor and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rule on this 05th day of September, 2019.

The borrower in particular, and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Home First Finance Company India Limited for an amount of Rs. 12,74,892/- (Rupees Twelve Lacs Seventy-Four Thousand Eight Hundred and Ninety-Two Only) as on 05/04/2019 with future interest and incidental charges thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

Flat-205, Built Up Area: 535 Sq. Ft. Laxmi Plaza, Adivali Dhokli, Shree Malang Road, Kalyan-East, Mumbai-421306

On or towards the East: Mrs. Rupabai Joshi's Open Land On or towards the West: Mr. Vinod Patil's Building On or towards the North: Mr. Vasudev Bhoir's Building On or towards the South: Mr. Sanjay Mishra's Building

Date: 07/09/2019 Authorised Officer, Place: Mumbai Home First Finance Company India Limited

Sagar Soya Products Limited

REGD. OFFICE: 32, Vyapar Bhavan, 49, P.D. Mello Road, Mumbai, Maharashtra-400009 CIN: L15141MH1982PLC267176 [ Tel No. 9699197884; 8080487884 ] Web site: compliance.ssp@gmail.com Email ID: www.sagarsoyaproducts.com

NOTICE OF 37th ANNUAL GENERAL MEETING

1. NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 30th September, 2019 at 11.00 am at Sana Community Hall, 9/10/11, PWD Shed, RCB Marg, Opp. Near Bang Hall, Mumbai - 400009, Maharashtra to transact the business detailed in the Notice dated 13th August, 2019 forming part of the Annual Report for the financial year ended 31st March, 2019 which has been sent to the Members.

2. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2019 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s). The same is also available on the website of the Company www.sagarsoyaproducts.com. Physical copies of the Notice of AGM and Annual Report for 2019 have been sent to all other members at their registered address in their permitted mode. The dispatch of Notice of the 37th Annual General Meeting has been completed on 06th September, 2019.

3. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Monday, 23rd September, 2019, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of the 37th AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited from a place other than the Venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that: I. The Ordinary and Special Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means. II. The remote e-voting shall commence on Friday, 27th September, 2019 (9.00 a.m.). III. The remote e-voting shall end on Sunday, 29th September, 2019 (5.00 p.m.). IV. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Monday, 23rd September, 2019. V. Person who acquire shares of the Company and become the member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. Monday, 23rd September, 2019, can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of AGM. VI. Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by the CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; c) the facility for voting through postal ballot paper shall be made available at the AGM; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through postal ballot.

VII. The Notice of AGM is available at the website of the Company www.sagarsoyaproducts.com and also on CDSL website www.cdslindia.com

VIII. In case of any queries, members refer Frequently Asked Question (FAQ's) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdsindia.com or contact Mr. Arun Sharma, Director at designated email ID sharma\_sura200@yahoo.com or contact at Tel: 09898034500 who will address the grievance connected with the facility for voting by electronics means.

4. The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the Company will remain closed from Tuesday, 24th September, 2019 to Monday, 30th September, 2019 (both days inclusive).

By Order of the Board For Sagar Soya Products Limited Sd/- Arvindbhai Patel Wholesale Director DIN: 00024070

Place: Mumbai Date: 07th September, 2019

PRECIOUS TRADING AND INVESTMENTS LIMITED

Regd. Office: Ground and 3rd Floor, Prius Infinity, Paranjape 'B' Scheme, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai-400057. Tel.: 91 22 42602400, Fax: 91 22 42933533, Website: www.ptil.co.in E-Mail ID: cs@ptil.co.in CIN: L51900MH1983PLC029176

Notice of Annual General Meeting, Remote e-voting and Book Closure

Notice is hereby given that the 36th Annual General Meeting of Members of Precious Trading and Investments Limited will be held on Thursday, 26th September, 2019 at 2:00 p.m. at the registered office of the Company at 3rd Floor, Prius Infinity, Paranjape 'B' Scheme, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai-400057. The Annual Report of the Company for the financial year ended 31st March, 2019 including the Notice convening the 36th Annual General Meeting of the Company was sent through electronic mode to all the Members on 3rd September, 2019 whose email IDs were registered with the Depository Participant(s)/Company's Registrar & Share Transfer Agent i.e. Bigshare Services Private Limited. The Annual Report in physical mode was dispatched to those members whose email addresses are not registered with the Depository Participant(s)/Company's Registrar & Share Transfer Agent on 3rd September, 2019 at their registered address through permitted mode.

Please note that the Annual Report including the Notice convening the AGM of the Company is available on the website of the Company viz. www.ptil.co.in (under Investor Details tab). The relevant documents pertaining to the items of the Business to be transacted at the AGM are available for inspection at the registered office of the Company on all working days except Saturdays, Sundays and public holidays between 11.00 a.m. and 1.00 p.m. upto the date of the AGM.

Book Closure

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2019 to Wednesday, 25th September, 2019 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company to be held on 26th September, 2019.

Remote E-voting

(Voting on resolutions proposed at the AGM through electronic mode) Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards (SS)-2, the business to be transacted at the Annual General Meeting ("AGM") may also be transacted through electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting) through services provided by National Securities Depository Limited (NSDL). Members are requested to refer to Note of AGM Notice dated 3rd September, 2019 regarding the process and manner for voting by electronic means.

The remote e-voting shall commence on Monday, 23rd September, 2019 at 9.00 a.m. and end on Wednesday, 25th September, 2019 at 5:00 p.m. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

Any person, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. 18th September, 2019, only shall be entitled to cast vote on all the resolutions set forth in the AGM Notice by using the facility of remote e-voting or voting at the AGM through physical ballot.

The persons who have become the Member of the Company after the dispatch of the Notice and Annual Report and their names appear in the Register of Members/List of Beneficial owners as on the cut-off date should follow the instructions given in the Notice of the AGM available on the Company's website www.ptil.co.in and may contact NSDL to obtain the login id and password for casting vote electronically. The Notice shall also be available at www.nsdl.co.in.

The Members may note that the remote e-voting module shall be disabled by NSDL beyond 5:00 p.m. on 25th September, 2019 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The facility for voting through ballot paper shall be made available at the venue of the AGM. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com, www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in

For Precious Trading and Investments Limited Sd/- Ashwin N. Sheth Chairman

Place: Mumbai Date: 5th September, 2019

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No. 94, Distinctive Nos. From 1701 to 1800 of the Shreenivas Co-operative Housing Society Limited situated at Netaji Subhash Road, Marine Drive, Mumbai - 02 in the name of Shri Ramniwas R. Dhoot have been reported lost / misplaced and an application has been made by him to the society for issue of duplicate share certificate. The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificates within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims / objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificates.

For and on behalf of the Shreenivas Co-operative Housing Society Limited Sd/- Hon. Secretary

Date: 06.09.2019 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

MR. JAYESH DANAJI THAKKAR & DAYALJI NANJI THAKKAR (JOINT OWNER) Member/ Owner of Flat No. 1105 Address: Silver Sea View CHS Ltd., Plot No. 17, Sector 8, Charkop, Kandivali (W), Mumbai- 400067. Holding Share Certificate No. 054, Distinctive Nos. 266 to 270 has been lost & Mr. Dayaji Nanji Thakkar was Expired on Dated 07/01/2009 without making any Nomination for the same. Their Legal Heirs has applied to the society about duplicate share certificate & transfer of the said Shares/ Flat on own name. If anyone is having any claim/objection should contact/write to the Society Secretary within 15 (fifteen) days. Thereafter no claim will be considered & the society will proceed for the transfer and issue duplicate share certificate.

Sd/- Secretary Place: Mumbai Dt: 06/09/2019

NOTICE TATA STEEL LIMITED

Regd. Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai-400001. NOTICE is hereby given that the Certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/misaid and the holder(s) of the said securities (applicant(s)) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Names of holders and Jt holders	Kind of securities and face value	No. of securities	Distinctive Numbers
Nirmala Y. Abhyankar Jt.	Ordinary each share of Rs 10/-	175 50	125614321 - 125614370
Yeshwant S. Abhyankar	face value of Rs 10/-	25 50	125614371 - 125614420
			379558581 - 379558630

Place: Mumbai Date: 07/09/2019 Nirmala Y. Abhyankar Yeshwant S. Abhyankar

NOTICE

Shri/Smt Prakash Khimji Saparia a Member of the Marathon Nagari Aastha Co-operative Housing Society Ltd. having address at Marathon Nagari CHS, Yadav Nagar, Badlapur (E) and holding Flat No. R-2, A-03 in the building of the society, died on 06/01/2015 without making any nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objection or objectors to the transfer of said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of hi/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claim/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 11.00 A.M. to 5.00 P.M from the date of the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Badlapur Date: 29/08/2019 For and on behalf of Sd/- Hon. Secretary The Marathon Nagari Aastha Co-op. Housing Society Ltd.

JAINEX AAMCOL LIMITED

CIN: L74999MH1947PLC005695, REGD. OFFICE : 405 & 406, Sharda Chambers, 15, Sir Vitthaladas Thackersey Marg, New Marine Lines, Mumbai-400 020. Tel. No.: 91-22- 22002252, Fax No.: 91-22-22002254, Email: accounts@jainexgroup.com Website: http://www.jainexaamcol.com

NOTICE OF 71st ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 71st Annual General Meeting ("AGM") of Members of Jainex Aamcol Limited (the "Company") will be held on Monday, 30th September, 2019 at 11:30 a.m. at the Registered Office of the Company situated at 405 & 406, Sharda Chambers, 15 Sir Vitthaladas Thackersey Marg, New Marine Lines, Mumbai - 400 020, Maharashtra, India; to transact the business as set out in the Notice convening the said AGM.

Electronic copies of the Notice of AGM for the year ended March 31, 2019 containing the detailed process and manner of voting by electronic means together with the Annual Report, Proxy Form and Attendance Slip have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). Notice of AGM and Annual Report for the year ended March 31, 2019 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM through e-mail is completed on 31st August, 2019 and via courier has been completed on 04th September, 2019.

In accordance to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014, as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard-2 (SS-2) on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer to its Members facility for voting through electronic means on the resolutions proposed to be passed at the AGM,